

ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन घराच्या घरीच

ओल्या कचऱ्याचे उत्तम खतात रुपांतर घरीच करता येते. त्यासाठी अतिशय कमी खर्च लागतो.

* ओल्या कचऱ्यामध्ये कशाचा समावेश होतो.

भाजीचे देठ, उरलेले अन्न, घर झाडतांना निघालेला केर, फळ भाज्यांच्या साली व टरफले वगैरे (द्रव स्वरूपातील उरलेल्या अन्नातील उदा. आमटी पाणी काढून टाकावे.)

* कुठल्या साधनांची आवश्यकता आहे?

-- एक महिन्याचा ओला कचरा सामावू शकेल असा डबा (पत्रा, प्लॅस्टीक, लाकूड, जाड कागद वगैरेचा)

-- डबा झाकण्यासाठी सच्छिद्र झाकण (उदा. दुधाच्या भांड्यावर असते तशी जाळी)

-- कचऱ्यावर पसरण्यासाठी आच्छादक (उदा. चाळलेली माती / लाकडाचा भुसा / कोकोपीठ, नारळावरील आवरणाचा भुगा)

-- आच्छादक कचऱ्यावर पसरण्यासाठी मोठा चमचा (लाकडाचा / लोखंडाचा)

* कशा प्रकारे?

१) प्रथम डब्याच्या तळावर आच्छादकाचा पातळ थर द्या.

२) त्यावर दिवसभरात जमा झालेला ओला कचरा पसरा.

३) त्यावर कचरा पूर्ण झाकला जाइल अशा रितीने आच्छादक पसरा.

४) डब्यावर झाकण ठेवा.

५) स्टेप २ ते ४ रोज करावयाच्या आहेत.

६) डबा भरल्यानंतर तो बाजूला ठेवून द्या.

७) दुसरा तसाच डबा घेऊन स्टेप १ ते ६ करा.

८) दुसरा डबा भरल्यावर पहिल्या डब्यात उत्तम खत तयार झालेले असेल. ते आपण कुंडीतील / बागेतील झाडांसाठी वापरू शकता अगर विकू शकता.

* कोरड्या (घन) दोन कचऱ्यासाठी दोन डस्टबिन कराव्यात.

-- मोठी डस्टबिन प्लास्टीकसाठी (Non Biodegradable Waste) वापरावी.

-- छोटी डस्टबिन इतर कचऱ्यासाठी (Solid Biodegradable Waste) वापरावी.

-- दर २-३ महिन्यांच्या अंतराने हा कचरा भंगारवाल्याकडे विकावा त्यांच्याकडून तो recycling साठी जातो.

* या पध्दतीने व्यवस्थापन व नियोजन केल्यास आपल्याला घांटागाडीची जरूर भासणार नाही.

* आपल्यास जरूर भासल्यास खालील नंबरवर संपर्क साधावा.

१) सौ. सुप्रिया आगाशे - गांडूळांच्या मदतीने कचरा व्यवस्थापन :

मो.नं. ९८८९६८५९०९

२) श्री. स्वरूप दंडनाईक - अर्थकेअर संस्था घराच्या घरी कचरा विघटन : मो.नं.

९४२१६८८८८७

३) सौ. अश्विनी वाघ - वायोक्ल्वरच्या सहाय्याने परसबाग : मो.नं. ८८०५३८३२८९

४) श्री. संदीप चव्हाण - गच्चीवरील बाग विषेशज्ञ : मो.नं. ९८५०५६९३४४

* आपल्या घरी कचऱ्याचे व्यवस्थापन उत्तम रितीने होवो. यासाठी सुजान नागरीक मंचातर्फे शुभेच्छा !